

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जाळाव

प्रथम वर्ष लिलित कला (रांगीत-नृत्य-नाटक) अभ्यासक्रम

(जून २००२ पासून लागू)

अभ्यासक्रमाची संरक्षणा:

अभ्यासक्रम दोन भागात कायवाहीत आणला जाईल. सैषदांतिक व प्रात्यक्षिक एकांग वेळी दोन्ही भागांचे अध्यायन य अध्ययन होईल. संगीत, नृत्य, नाटक या तिन्ही शाखांसाठी अभ्यासक्रमाचे स्वरूप खालील प्रवाणे राहील.

१. सैषदांतिक ६ विषय / ऐफर्स ६०० गुण

२. प्रात्यक्षिक ४०० गुण

प्रश्न पर्याप्ति विषय/ऐफर्स -

१. इंग्रजी
२. भाषा रांगुवत - (संस्कृत, हिंदी व गशाठी अथवा कोणतीही एक अन्य शिकली जाणारी प्रादेशिक भाषा)
३. भारतीय कला व शास्त्रांचा इतिहास
४. कलेक्ट नानसळास्त्र
५. कलेसाळी शरीर साधना
६. संगीत - संगीताचे स्वरलेखन - लाचन पट्टदती अथवा
७. नृत्य-नृत्याची रंतर, ताल, लेखन व वाचन पट्टदती अथवा
८. नाटक-रंगभूमी - शोकलपना - उगम व विकास

पिल्सारित पाटव्रप्रम

१. इंग्रजी भाषेचे स्वरूप, कलाशी संबंधीत शब्दसंग्रह, व्यावरण, कलाविषयक महत्वाची विद्यारसुत्रे, प्रयोगजीवी कला विषयक एका सा [हेत्याकृतीचा अभ्यास, जीवन चरित्र, आत्मचरित्र] - एकाचा सखोल अभ्यास, कलाविषयक निवंध संग्रहाचा अभ्यास.

२. भाषा रांगुवत - (संस्कृत, हिंदी व गशाठी अथवा कोणतीही एक अन्य शिकली जाणारी प्रादेशिक भाषा - प्रमाण दिंदी, संस्कृत व एक प्रानेशीक भाषेपैर रवरूप, कलाशी संबंधीत शब्दसंग्रह, कलाविषयक महत्वाचे विद्यारसुत्रे, प्रयोगजीवी कला विषयक एका सा [हेत्याकृतीचा अभ्यास, देवता रस्त्याने, रामायण घ महाभारतातील उत्तरे, दैत्याणिक दार्शन, भाषांच्या घोलीता] परिचय.

३. भारतीय कला व शास्त्रांचा इतिहास - भारतीय कला संस्कृतीचा उगम, विकास व वैशिष्ट्य, प्रारंभिक विवरण, वैदिक काल, भरातीने नाट्यशास्त्र.

कृपया मार्गे पहावे

४. कलेचे मानसशास्त्र - मानवी मनःबुद्धी वित्त-अहंकार, संवेदना, ज्ञान ज्ञानेंद्रिये, श्रवणाचे व अवलोकनाचे मानसशास्त्र, स्वरांच्या संकाद-विवादविषयक मानसशास्त्रीय कल्पना, कलांचा मानसशास्त्रीय परिणाम, दृकशास्त्र कलांचा मानसशास्त्रीय परिणाम, कलांच्या सादरीवरणामागील विविध उद्देशनुसार वदलणारे कलायंत्राचे गानसशास्त्र (उदा. आध्यतिक उद्देश, उपजीविकेचे साधन, प्रस्थापितांचे मनोरंजन इ.)

५. कलेसाठी शरीर साधना - मानवी शरीर रचना आणि कार्यपद्धती कलांच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक, शरीर संस्था व स्थांचे कार्य, योगाराने, प्राणायग आणि त्याचा शरीर संस्थावर उपयुक्त परिणाम.

६. संगीत - संगीताचे स्वरसंस्कृत - वाचन पद्धती - (संगीत) - स्वर, ताळ व शोल लेखनाच्या विविध पद्धती, भातखंडे आणि विष्णु लिंगंबर पद्धतीचा सखोल अभ्यास, वैदिक व पाश्चात्य पद्धतीची तोडओळख.

अथवा

७. नृत्य-नृत्याची रवर, ताळ, लेखन स वाचन पद्धती - (नृत्य) - नृत्याच्या बोलाचे व स्वरांचे ताळ व स्वरलिपीमध्ये लेखन, नृत्याच्या अंग - संचालनाचे शैलीमध्ये अथवा रेखाटनामध्ये लेखन, उत्तर व दक्षिण भारतीय ताळ पद्धतीचा तीलनिक अभ्यास.

अन्य

८. नाट्य-रंगभूमी - संकल्पना - उगम व विकास - (नाट्य)

१. कला - संकल्पना - व्याख्या
२. ललित कला व प्रदोगजीवी कला - स्वरूप, साम्य व भेद
३. रंगभूमी - प्रयोगजीवी कला - संकल्पना (व्याख्यांचा विवार)
४. रंगभूमीचे प्रमुख घटक (दृक-शास्त्र-काव्य)
५. रंगभूमीचे प्रयोजन व कार्य
६. रंगभूमी : उगम व विकास (ग्रीक, भारतीय, संस्कृत) रोमन, मध्ययुगीन, ग्रीष्मीय व १८४३ ते १९२० कालखंडातील मराठी रंगभूमी)
७. लोकरंगभूमी - रंगभूल परिघय व ग्राकार

उत्तरश महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
प्रथम वर्ष लिला कला (संगीत-नृत्य-नाटक) अभ्यासज्ञम
प्रात्यक्षिकांची रूपरेषा (जून २००२ पासून लागू)

प्रत्येक विद्यार्थ्याने द्व्याख्यात्या प्रात्यक्षिकाला तपशिल संबंधित मान्यताप्राप्त मार्गदर्शक शिक्षकाने ठरविल्याप्रमाणे राहील. हथुलमानाने - पहिल्या घर्षणाठी कंठ व वाय्य संगीतास सहा रागाचा अभ्यास अपेक्षित आहे. तालयाद्यांसाठी तीन ताळा अपेक्षित आहेत.

प्रथम वर्ष दी.ए. - सत्र पहिले : नाट्य - प्रात्यक्षिकांची रूपरेषा

१. नाटकीय व्यायाम प्रकार व खेळ - यामध्ये शरीर तंदुरुस्ती, एकाग्रता, निरीक्षण, कौशल्य, कल्पना शक्ती व विश्रांत होणे यासाठी आवश्यक त्या व्यायामाचा व खेळावा समावेश.
२. भूमिका व व्यक्तिरेखानाचा परिचय - यामध्ये निरीक्षण, कौशल्य, कल्पना शक्ती यांचा उपयोग त्याचवरोबर आवृत्यातील अनुभवाते स्वरूप.
३. नट व अवकाश (संगमंच) संबंध - धामध्ये नटाला आवश्यक ठरणारी सभोवतालची जाणीव. त्या परिसराचे निरीक्षण - परिसराशी परिचय-उपयोग-नट व अन्य नट संबंध यामध्ये परस्पर परिचय-परस्परावरील विश्वास-परस्परांमधील रामजूह-संघभावनेची जाणीव.
४. वाचिक अभिनय, आंगिक अभिनय यामध्ये क्षासोच्च्वास प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धती व, उच्चार, शब्दोच्चार-पोत व गाट, आषाढ लयपद्धती-आरोह-अवरोह-विराम-अर्थवाहीत्य-आंगिक अभिनय - यामध्ये शरीराची नखशिखान्त शोळ्या प्रत्येक अवयवाचा स्वतंत्र रीतीन वापर.

सत्र दुसरे -

१. नाट्यव्याचन व कविता -उत्ताप्याचे नाटकीय, वार्षिक अभिनयाच्या दृष्टिकोनातून नोटेशन-कवितांचे प्रकट वाचन.
२. प्रसंग-नाट्यदर्शन - विषय दिल्यावर त्यावर आधारित आठ-दहा निनिटांचे प्रसंग-नाट्यदर्शन सादर करणे.

प्रथम वर्ष दी.ए. - सत्र पहिले : नृत्य - प्रात्यक्षिकांची रूपरेषा : कथक :

ताळि, क्रिताल, गणेशदर्शण उठान, आमद, परणआमद, परण, तुकडे, तिहाईसस्तहित

पदन्यास	चिनती तिहाई	(३)
	इप्सार	(१)
	विपल्ली	(१)
	लडी	(१)
गतगिकास	निकासगती	(२)
गतभाव	मटकी, गुरुली	(२)
	लंबाडु यत्तभाव	(१)
	पनछट, गोदधीन लक्ष्यार	
	तराणा किंवा रसगम	(१)
	पद किंवा भजन	(१)

Texts to be followed :

1. Nandikeshwara's Abhinaya Darpanam for Angabhedas and Viniyogas.
2. Bharata Muni's Natyashastra - for Rasa Theory.
3. Bhandu Datta's Rasmanjari- for Nayikabhedas.

उत्तर गहाराटु विद्यापीठ, जलगांव

प्रथम वर्ष लिलित कला (संगीत-नृत्य-नाटक)

(जून २००३ पासून गोदावरी लिलित कला महाविद्यालयात लागू)

: यार्डवर्दङ्क तात्वे :

१. प्रथम वर्ष लिलित कला (संगीत-नृत्य-नाटक) अश्यासक्रमाची संरचना, पुणे विद्यापीठाच्या वरील वार्गिसाठीच्या अभ्यासक्रमाच्या धर्मीतर शाळा विषयांच्या संदर्भात बदल करून जून २००३ पासून लागू करण्यात आलेली आहे.

अत्यावश्यक इंग्रजीसाठी 'English for the Students of Arts', Edited by B.O.S. in English व भाषा विषयासाठी मराठी (रपवोलित) किंवा हिंदी (प्रयोजनमुळक) लागू करण्यात आले आहे.

२. अध्यासक्रमात एकूण ६ सैधानिक विषय / ऐपर्स आहेत, प्रत्येक विषयाला १०० गुण याप्रमाणे एकूण ६०० गुणांची सैधानिक परीक्षा होईल. तसेच प्रत्येक क्रमांक ६ मध्ये असलेल्या तीन वैकल्पिक विषयांपैकी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या एका दैकल्पिक विषयासाठी ४०० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे सैधानिक व प्रात्यक्षिक परीक्षा निवून प्रथम वर्द्दिसाठी एकूण २००० गुणांसाठीची परीक्षा असेल.

३. विद्यापीठाच्या वेळाप्रकानुसार शैक्षणिक वर्षाच्या अलेंस सैधानिक विषयांसाठी वार्षिक (Annual) परीक्षा घेतली जाईल. यासाठी प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका तीन तासांची व शंभर गुणांची असेल. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान ३५ गुण मिळविणे आवश्यक आहे. वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक विद्यार्थ्याला दिले जाईल.

४. प्रात्यक्षिक परीक्षा मूल्यमापन :

अ) अध्यासक्रमातील विषय क्रमांक ६ गाढ्ये असलेल्या तीन दैकल्पिक विषयांपैकी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या एका वैकल्पिक विषयासाठी ४०० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी स्वतंत्र फाईल उेदणे आवश्यक आहे.

ब) प्रात्यक्षिक परीक्षेच्या एकूण गुणांपैकी ५०% गुण अंतर्गत गूळ्यापापनास राहील. आणि ५०% गुण वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील. त्यासाठी बहिस्थ परीक्षाकांपार्कत वार्षिक प्रात्यक्षिक मूल्यमापन केले जाईल.

क) विद्यार्थ्यांनी निवडलेल्या वैकल्पिक विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण ४०० गुणांपैकी किमान १४० गुण मिळविणे आवश्यक आहे.

द) गुणपत्रिकेत सैधानिक व प्रात्यक्षिक असे दोन स्वतंत्र पार्सिंग हेड्स दर्शविण्यात येतील.

इ) मूल्यमापन क्रेणी (First Class, Second Class etc.) व ग्रेस मार्किंग संबंधीचे नियम उमविच्या प्रथम वर्ष कला या वार्गिसाठी अस्तित्वात असलेल्या नियमांप्रमाणे राहील.

ई) प्रथम वर्ष लिलितकला (संगीत, नृत्य व नाटक) यास एकूण ६ थेअरी विषयांपैकी विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा कमी विषय अनुकूलीण असल्यास द्यास पुढील दरवा प्रवेश मिळण्यास पाव्र राहील मात्र असा विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे असल्यास आहे.